

July 18, 2022

The Manager (Listing)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 023

Dear Sir,

Script Code: 539337

Sub: Submission of clippings of Newspaper Advertisement of the Notice of EGM.

With reference to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper advertisement in respect of the Notice of Extra-ordinary General Meeting to be held on Monday, August 08, 2022 at 03:30 p.m. published in the following newspapers on July 17, 2022.

- 1. Financial Express (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Please acknowledge and suitably disseminate to all concerned. Thanking you

Yours faithfully, **For Waaree Technologies Limited**

Ankita Agarwal Date: 2022.07.18 12:43:52 +05'30'

Ankita Agarwal Company Secretary Mem No. A33873

Email Id: companysecretary@waareetech.com.

Encl. As above

Waaree Technologies Limited

Registered Office:

602, Western Edge-1, Western Express Highway, Borivali (E), Mumbai - 400066, MH, INDIA

Tel: +91-22-6644 4444, Fax: +91-22-6644 4400, Email: <u>waaree@waareetech.com</u>,

Website: www.waareetech.com CIN No.: L74110MH2013PLC244911

HDFC BANK AGM

Lender looking at making overall security environment stronger

FE BUREAU Mumbai, July 16

HDFC BANK'S TRANSFORMA-**TION** journey is a holistic approach that will not only add new digital platform capabilities, but also look at strengthening as well as replacing our legacy systems, bringing in new-age skill sets, and strengthening the overall security environment, the lender said on Saturday.

"We are also working to enable new age consumer experiences by partnering with modern neotechs. Under our technology transformation agenda, we are investing to 'Run the Bank' as well as 'Build a Futureready Bank', he observed, Atanu Chakraborty, chairman of the bank said at its 28th annual general meeting.

GEETA NAIR

Pune, July 16

on Saturday.

INDIA IS ALL set to reach the

two-billion Covid-19 vaccine

dose mark. Prime Minister

Narendra Modi said on Satur-

day in a tweet that India was

set to defeat Covid-19 and

every Indian had made it pos-

sible. Union health minister

Mansukh Mandaviya said the

country had started the count-

down to the two billion mark

The total vaccination on Sat-

urday reached 1.99 billion

doses with 1.01 billion first

doses, 925 million second

doses and 56.23 million pre-

cautionary doses administered.

cines with 1,95,382 doses in the

12-14 age group, 82,647 doses

in the 17-18 group, 1.66 mil-

lion precautionary in 18-59

years and above 60 years was

reported in India on January 30,

2020, in Kerala and the World

Health Organisation had decla-

red the coronavirus outbreak as a

pandemic in March 2020. The

government set up a task force

for the Covid vaccine in April

2020 and the National Expert

Group on Covid vaccination in

August 2020, sanctioning ₹900

Serum Institute of India's

Bharat

crore for vaccine development.

Covishield and

pact for

payment

systems

RBI, Bank

The first Covid-19 case was

2,52,272 doses.

On Saturday, the country administered 2.5 million vac-

India set to hit

2-billion vaccine

dose mark: Modi

We are happy to share that the restrictions on our bank are completely lifted following the progress we have made on our technology investments, processes and governance ATANU CHAKRABORTY, CHAIRMAN, HDFC BANK

Chakraborty said that over the course of the last year, the lender had worked closely with the regulator to ensure adherence to the highest standards of compliance. "We are happy to share that the restrictions on our bank are completely lifted following the progress we have made on our technology investments, processes and gover-

nance," the chairman said. Meanwhile, the proposed merger of HDFC Ltd with HDFC Bank has received a 'no objection' from the Reserve Bank of India (RBI), subject to certain conditions.

The merger has also been approved by the Pension Fund Regulatory and Development Authority(PFRDA), along with a no-objection from the stock exchanges. Approvals are awaited from Competition Commission of India (CCI), the National Company Law Tribunal (NCLT) and the shareholders and creditors of the entities.

"Housing finance is going to be a huge growth opportunity and one of the key drivers of India's GDP over the next decade. With the advantage of lower cost of funds and the strong distribution network that we have built, among several other factors, there is huge merit in seizing this opportunity.Alarge and more stable balance sheet that the merger would create, would also enable us to step up our exposures and facilitate higher credit growth in

the economy," Chakraborty said. On the business side, HDFC Bank is planning to increase its presence in the semi-urban and rural areas of the country. The bank is looking at opportunities to further expand the current network of over 6,000 branches and customer base of 70 million.

"Given the anticipated resurgence of growth in GDP, the huge scale of the banking opportunity in India, the enormous strength of our franchise and our resilient balance sheet, we believe that we are extremely well poised to leverage the immense opportunities that lie ahead of us," the chairman said To ensure that incentive

structures are aligned with the bank's objectives, HDFC Bank has introduced Restricted Stock Option Scheme for a much larger number of employees. "That will give them a strong sense of connect with the bank," Chakraborty said.

VIL shareholders okay ₹436-cr court rooms, to attend physical equity allocation to Vodafone

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 16

DEBT-RIDDEN TELECOM OPERATOR Vodafone Idea's shareholders have approved equity allocation worth ₹436.21 crore to its promoter entity, the Vodafone Group.

As per voting results submitted to the stock exchanges on Friday evening, 99.94% of Vodafone Idea (VIL) shareholders approved allocation of the equity to Vodafone Group firm Euro Pacific Securities.

Vodafone Group at present holds 58.46% stake in the company and Aditya Birla Group 16.53%. The firm had raised ₹3,375 crore from Vodafone Group and ₹1,125 crore from Aditya Birla Group

VIL has been trying to raise funds in the range of ₹20,000-

25,000 crore from external sources since the last two years but has failed to attract any investor. The government announced a reform package in September last year which has largely benefited Vodafone Idea.

The government has allowed VIL to convert ₹16,100-crore interest dues into 33% stake in the firm to provide liquidity for investment in the business.

In addition to that wearing of a mask, frequent use of hand sanitiserand maintaining physical distancing norms will be mandatory for all entrants into

the NCLAT premises, including the court rooms, the notice said. The NCLAT is presently headed by Justice Ashok Bhushan.The appellate tribunal was constituted under Section 410 of the Companies Act, 2013

for hearing appeals against the orders of the National Company Law Tribunal (NCLT).

Revive cooperative banks to extend more long-term loans to farmers: Shah PRESS TRUST OF INDIA

New Delhi, July 16

a database on cooperatives for

expansion of this sector, which

is important for boosting farm

growth and doubling farmers'

raised without improving the

farm sector, especially irriga-

tion, he pointed out, and asked

cooperative banks to focus on

providing loans for increasing

The minister further said

irrigated land in the country.

India, which has 494 million

acres of arable land, highest

after the US, has potential to

Farmers'income cannot be

income, he added.

tion commenced with the **COOPERATION MINISTER AMIT** Shah on Saturday urged agri-CoWin vaccine platform on January 16, 2021, for the 949 cultural and rural development million adult population. banks (ARDBs) to extend more long-term loans to the agricul-Vaccinations for children started in January 2022 and ture sector, including for irrigaprecautionary doses began on tion and other infrastructure. The government is building April 10, 2022. Total registra-

tions for vaccination in the country till Saturday were at 1.10 billion. India crossed the one-billion Covid-19 vaccination mark on October 21. This land-

Biotech's Covaxin got emer-

gency use authorisation on

January 1, 2021, and vaccina-

mark was achieved in nine months and the second billion doses have taken 18 months. The country reported 20,044 new cases on Friday and had an active case load of

1,40,760 cases. The daily positivity rate was at 4.80% while the weekly positivity rate was at 4.40%.



Home minister Amit Shah in New Delhi, on Saturday

feed the whole world if the entire arable land is irrigated. Currently, about 50% of

the arable land in the country is monsoon-dependent.

names in the last nine decades.

Most of them operated as land

Addressing a national con-

ference here, Shah said agricultural and rural development banks have been functioning in the country under different

mortgage banks and were first to grant long-term finance to farmers way back in 1924.

CENTRAL RAILWAY

TENDER NO. BB-C-130-

WA-GOODS-KYN2-22 Notice for inviting tender regarding award of contract for collection & segregation of waste including loose cement and sweeping of commodity fallen in Goods shed premises and housekeeping of scope of work at kalyan (KYN) Goods Shed for a period of three (03) year have been uploaded on website www.ireps. gov.in Tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in to know the details of tenders. Tender No.: BB-C-130-WA-GOODS-KYN2-22 Tender closing Date & Time: 17.08.2022 at 15.00 hrs. Further addendum corrigendum , time extension, clarification etc if any, in connection with the subject tender, will only be uploaded in the website, bidders should regularly visit the website to keep themselves updated. conditional offers will be summarily

DRM (C) CSMT, Mumbai RailMadad Helpline 139

CENTRAL RAILWAY

Bhusawal Division E-TENDER NOTICE NO. DRM (W) Bhusawal/ 34/2022

Divisional Railway Manage

(works) Central Railway, Bhusawal for & on behalf of President of India invites E-Tender from registered Tenderers on website www.ireps gov.in for the following work 1.Name of work: (E-TENDER NO DRM WBSL 34 2022 (1) (SHORT NAME) Yard remodeling for 30 KMPH in MAHASAVAD and MAHEJ Approx Rs.3279643.25/-(ii) Bid security Rs.65600.00/- Notes: (i) Tender Closing Date & Time of aforesaid tender up to 15.00 Hrs.of 08/08/2022. (ii) The Prospective details of tenders &corrigendum i any. (iii) The tender notice is also displayed on Notice Board of DRM (W) Office, Bhusawal. (IV) Tenderer may participate in above E-tender electronically through website www. ireps.gov.in only & submission of manual offers against E-Tender are not allowed & if any manual offers submitted shall neither be opened nor considered. (V) The cost of tender document & EMD can be paid through on line payment mode like net banking, debit/credit cards etc available on IREPS Portals

DRM (works) Bhusawal RailMadad Helpline 139

Waaree Technologies Limited

602, Western Edge-I, off: Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066 Tel No. 022-22676700; Email: info@hktrade..com Website: www.hktrade.in Notice of Extra Ordinary General Meeting

Members of the Waaree Technologies Limited (the Company) are hereby informed that Extra-ordinary General Meeting (EGM) which will be convened on Monday, August 08, 2022. The Company has, on Saturday, July 16, 2022 sent the Notice of EGM dated July 14, 2022, through permitted mode to all the Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, July 08, 2022 and whose email

address was registered with the Company/Depositories. The EGM will be held in pursuant to the provisions of Sections 100, 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 17 and 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for inter-alia conducting remote e-voting and Secretarial Standard 2 issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI"), and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification (s) or re-enactment(s) thereof for the time being in force) to seek

the approval of the members on the resolution as set out in the Notice of EGM. Members are requested to note the following in this regard:

 Remote e-voting period shall commence on Thursday, August 04, 2022 at 10:00 A.M. (IST) and end on Sunday, August 07, 2022 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive)

During this period, Members of the Company holding shares, in physical or dematerialised form, as on Friday, July 29, 2022 ("Cut-off date") may cast their votes, electronically

Members who cast their votes by remote e-voting may attend the EOGM but will not be entitled to

The Notice is also available on the Company's website at www.hktrade.in, on the website of BSE

Limited at www.bseindia.com and on the website of CDSL viz. www.evotingindia.com.

Members are requested to note that once the vote is cast on a resolution, the Member shall not be

The results of E-Voting shall be declared within two working days from the conclusion of the EGM and the same will be communicated to the stock exchange on which shares of the Company are listed. The same shall also be uploaded on the Company's website www.hktrade.ln and on the website of CDSL viz. www.evotingindia.com.

If you have any queries or issues regarding remote e-voting process from the CDSL e-voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022 23058542/43. Alternatively, Members may also write to Company Secretary & Compliance Officer of the Company, at info@hktrade.in.

Members are requested to quote their DP ID & Client ID / Folio No, as the case may be, in all correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or the Company. For Waaree Technologies Limited

> Rushabh Doshi Director

Supertech puts on sale 2 hotels, 2 shopping malls to raise ₹1k cr

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 16

NCLAT principal

bench to hear

physical mode

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, July 16

from August 1, 2022.

procedure.

Chennai.

permitted.

alone from Aug 1

THE PRINCIPAL BENCH of the

National Company Law Appel-

late Tribunal (NCLAT) will hear

cases via physical mode alone

been taken by the NCLAT chair-

person after "reviewing the

Covid-19 pandemic situation

and taking note of the declin-

ing trend in the positivity rate",

and has done partial modifica-

tion of the standard operating

Principal Bench, New Delhi

only of the National Company

Law Appellate Tribunal from

1st August, 2022 shall be heard

through Physical Hearing only,"

a notice issued by NCLAT regis-

trar said. Besides the New Delhi-based principal bench,

NCLAT also has a bench in

hearings, shall stand restricted

to only one advocate per party

whose case is listed for hearing

that day and whose vakalat-

nama is on record or who has

been duly authorised to appear.

any such advocate would also be

employed by advocates would

also be allowed but only for the

limited purpose of delivering

heavy and bulky case files of

such advocates to the desig-

nated court room and shall leave

courtrooms immediately.

Senior counsel engaged by

Besides, registered clerks

The notice has also put some riders and said entry into the

"The cases listed before

Adecision in this regard has

cases via

REALTY FIRM SUPERTECH on Saturday said the company plans to sell its four commercial assets at Meerut and Haridwar for an estimated ₹1,000 crore, as part of its efforts to expedite construction in existing projects and repay debt.

The company had put these commercial assets on sale a few years ago but could not succeed as the hospitality and retail sectors were badly impacted during the Covid pandemic.

In a statement, Noida-based Supertech said that the company has put its assets —shopping malls and hotels — in Meerut and Haridwar on sale with the "target of raising funds to the tune of ₹1,000 crore." In Meerut, Supertech has one shopping mall and one hotel and in Haridwar, the realty firm has one shopping



mall and one hotel. On June 10, the National

Company Law Appellate Tri bunal (NCLAT) ordered starting of insolvency proceedings in only one of the housing projects of realty firm Supertech Ltd and not the entire company, and directed constitution of the Committee of Creditors for the said project only. A two-member NCLAT bench limited the Corporate Insolvency Resolution Process (CIRP) to only "Eco Village II Project" located at Greater Noida (West).

Bol shareholders approve ₹2,500-cr capital raise plan

STATE-OWNED BANK OF India on Saturday said its shareholders have approved a proposal to raise up to ₹2,500-crore fresh equity capital by various modes. The decision was taken at

the bank's Annual General Meeting (AGM) held on July 15, Bank of India said.

The bank said the shareholders approved the agenda to raise fresh equity capital up to an amount of ₹2,500 crore including share premium, by way of public issue or right issue or preferential issue or QIP or private placement.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Godfrey Philips India Limited having its Registered Office at Macropolo Building, Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Mumbai Maharashtra-400033 registered in the name of the following Shareholder/s have been Certificate Distinctive No. of Shareholder Number Share

Jagpal Krishan N00203 1642 1065946 Nanda 1067085 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfe

Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor,

L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15

days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Date: 16/07/2022

CANOPY FINANCE LIMITED

Registered Office - 301, Corporate Arena Off, AareyPiramal X Road, 3rd Floor Behind Mahindra Gardens, Goregaon West, Mumbai, Maharashtra, 400 062 CIN: L65910MH1981PLC380399, Contact: 9867309169 Email: info@canopyfinance.org, Website: www.canopyfinance.org

ADDENDUM TO THE NOTICE IS HEREBY GIVEN for the Extraordinary General Meeting ("EGM" of the Company to be held on Monday, 25th July, 2022 at 4:00 PM through Video Conferencing (VC Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companie Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 08th May, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January 2021 and 03/2022 dated 5th May, 2022 and SEBI circular SEBI Circular dated 12th May, 2020, SEB Circular dated 15th January, 2021. The Company has sent the Addendum to the Notice of EGM of 16th July, 2022 through electronic mode to Members whose email addresses are registered witl Depositories/DP/Company's RTA/the Companyin accordance with the aforesaid circulars. The members whose email addresses are not registered can download the said Notice from Company

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned i Note No. 16 and Note No. 17 of the Notice of EGM dated 28th June, 2022 of the company. The Addendum along with Notice of the EGM is also available on the Company's website www.canopyfinance.org. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and www.cse-india.com . The EGM Notice is also disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system

during the EGM) i.e. www.evotingindia.com This Addendum notice should be read in conjunction to our earlier notices of EGM published in this News Paper onJuly 02, 2022. For Canopy Finance Limited

Place: Mumbai Date: 16.07.2022 Lalit Kumar Tapadia **Managing Director** DIN: 08117881

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

AJS IMPEX PRIVATE LIMITED **RELEVANT PARTICULARS**

Name of corporate debtor AJS Impex Private Limited Date of Incorporation of corporate debtor 08/05/2006

ROC - Mumbai

	Identification No. of corporate debtor	
5.	Address of the Registered Office and Principal Office (if any) of corporate debtor	Office No. 211, 2nd Floor, Hubtown Solaris Saiwadi, N. S. Phadke Road, Near Hotel Regency Andheri (East), Mumbai – 400 069.
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	15th July, 2022 (The Order pronounced on 15th July, 2022 by the National Company Law Tribunal Mumbai Bench in CP No. CP(IB) No.93/MB/2022 of 2022) (Copy of the order uploaded on the NCL website on 15th July, 2022.
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	180 days from Insolvency Commencement date i.e. 10th January, 2023
8.	Name and registration number of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional	
9.	Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	
10.	Address and e-mail to be used for correspondence with the Interim	3rd Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road Above Central Bank of India, Andheri (East)

Resolution Professional

Authority Under Which corporate debtor

4. Corporate Identity No. / Limited Liability | U74900MH2006PTC161680

Is Incorporated / Registered

Mumbai - 400 069. Email.: cirp.ajsimpex@gmail.com

11. Last date for submission of claims 29th July, 2022 12. Classes of creditors, if any, under Not Applicable

clause(B) of sub-section (6a) of section 21 ascertained by the Interim Resolution 13 Names of Insolvency Professionals NotApplicable

identified to act as Authorise Representative of creditors in a class (Three names for each class) (a) Relevant Forms and Web link: https://www.ibbi.gov.in/home/download (b) Details of authorized representatives Physical Address: As mentioned in Point No. 10

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered th commencement of a corporate insolvency resolution process of the AJS Impex Private Limited on 15th July, 2022

The creditors of AJS Impex Private Limited, are hereby called upon to submit their claims wit proof on or before 29th July, 2022 to the interim resolution professional at the addres mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All othe

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Atul Jain

Date and Place: : 17th July, 2022, Mumbai

financialexp.epap.in

nor Perry Warjiyo.

Indonesia in

PRESS TRUST OF INDIA Mumbai, July 16

THE RESERVE BANK of India and Bank Indonesia on Saturday entered into an agreement to expand cooperation in payment systems, digital financial innovation, and anti-money laundering and combating the financing of terrorism (AML-CFT).

The two central banks signed a memorandum of understanding (MoU) in Bali on the sidelines of the G20 Finance Ministers and Central Bank Governors Meeting to improve mutual cooperation.

"With this MoU, RBI and BI committed to deepen relations between both central banks, and strengthen the exchange of information and cooperation in the area of central banking, including payment systems, digital innovation in payments services, and regulatory and supervisory framework for AML-CFT," the RBI said in a statement.

The MoU will be implemented through policy dialogue, technical cooperation, exchange of information and joint work. It was signed by RBI deputy governor Michael Debabrata Patra and BI deputy governor Dody Budi Waluyo in the presence of RBI governor Shaktikanta Das and BI gover-

ICAR must focus on improving productivity of oilseeds, pulses: Agriculture minister

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 16

AGRICULTURE MINISTER NARENDRA Singh Tomar on Saturday asked the premium farm research organisation, ICAR, to focus on improving productivity of various crops like oilseeds and pulses as yields are much below the global average.

While addressing the 94th foundation day of Indian Council of Agricultural Research (ICAR), the minister said the ICAR has played an important role in making India self-sufficient in foodgrain production and the country is either number one or two in terms of output of most crops.

"ICAR's foundation day should be celebrated as a pledge day. ICAR should take some pledge on this day and make efforts that the same gets achieved over the next one year," Tomar said.

Although a lot of success has been achieved in the last 93 years of ICAR's journey, the minister said there is a "great challenge" in terms of productivity in front of us, especially in oilseeds, pulses and cotton.

"If we compare (our crop yield) with other countries, then we will feel that there is a lot of work to be done,"Tomar said.

The minister said the crop productivity issue should be part of the ICAR's pledge. India imports around 60%

of its annual domestic demand

of edible oil. The country had

imported a record ₹1.17 trillion

of edible oils in the 2020-21 oil



Agriculture minister Narendra Singh Tomar

year ending October. Pulses, too, are being imported but not in as much quantity.

continue its research work to mitigate the challenge of climate change on agriculture. He spoke about the need to promote organic as well as natural farming, as excess use of

chemicals and fertilisers

Tomar asked the ICAR to

impacts human health. Tomar highlighted that the Modi-government has taken various initiatives and launched several programmes for the growth of the agriculture sector and doubled farmers' income.

He noted that incomes of lakhs of farmers have not only doubled but more than doubled in the last 7-8 years. The minister stressed that

there is a need to attract young and educated people in the field of agriculture. On the occasion, Union Minister of Fisheries, Animal Hus-

bandry and Dairying Parshot-

tam Rupala asked ICAR to

document its achievements.

Tomar says incomes of lakhs of farmers doubled in 8 years

AGRICULTURE MINIS-**TER NARENDRA** Singh Tomar on Saturday said incomes of lakhs of farmers have doubled in the last eight years with all-round efforts made by the governments at the Centre and states, scientists and the farming community.

Tomar also released an e-book prepared by the Indian Council of Agricultural Research (ICAR), documenting the success stories of 75,000 such farmers whose incomes have doubled or more than doubled in the last eight years. Among these farm-

ers, the ICAR said that the overall increase in income ranged from 125.44% to 271.69%, majorly through horticulture and field crops in most states. In 2016, the govern-

ment had set an ambitious target to double the farmers' income by 2022. — PTI

Place: Mumbai

Dated: July 16, 2022

कॅनोपी फायनान्य लिमिटे

ललित कुमार तपाडिय

डीआयएन:०८११७८८

व्यवस्थापकीय संचालर

पावसाळी अधिवेशनात २४ नवी विधेयके सादर होणार

पावसाळी अधिवेशन सुरू यादरम्यान, आहे. २४ नवीन विधेयके सादर करण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसभा सचिवालयाने राज्यसभा दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये The Multi State Coop-(Amendment) Bill 2022, The Ancient Sites chaeological Remains (Amend-Bill, Cen-Universities (Amendment) Bill

पुणे, दि. १६ : पुणे

शहराला पाणीपुरवठा

वरसगाव, पानशेत

व टेमघर या चारही

धरणांच्या पाणलोट

पडत पाणीसाठ्यात

क्षेत्रात चांगला पाऊस

गेल्या २४ तासांत मोठी

वाढ झाल्याचे दिसून येत

पानशेत धरण (५८

अमरावती, दि. १६ :

कार्यक्रमात राष्ट्रीय

शनिवारी

झालेल्या

जगजीवन

सन्मानित

परिषदेच्या

कार्यक्रम

आले.भारतीय

किसान

अंजनगाव बारी येथील

प्रगतिशील शेतकरी रवींद्र

येथे

अभिनव

कृषी अनुसंधान परिषद,

नवी दिल्ली यांच्या वती-

ने दरवर्षी उत्कृष्ट कार्य

९४ व्या स्थापना दिनाचे

औचित्य साधून पुरस्कार

आयोजनात आला होता.

या कार्यक्रमाला केंद्रीय

कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर,

ोत्तम रूपाला, केंद्रीय मंत्री

कैलाश चौधरी, खासदार

मान्यवरांच्या हरने रवींद्र

मेटकर यांना जगजीवन राम

अभिनव किसान पुरस्कार

मंत्री पुरञ्ष-

एका

पुरस्काराने

करणाऱ्या

गौरविण्यात

केंद्रीय

टक्के तर वरसगाव धरण

करणाऱ्या खडकवासला,

tration of Periodicals Bill 2022 सारखी महत्त्वाची विधेयके समाविष्ट The Multi Cooperative Societies (Amendment) Bill 2022 हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक मानले जाते. यासंदर्भातील माहितीनुसार, लवकरच हे विधेयक मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी आणले जाईल. एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असलेल्या सुमारे १५०० सहकारी संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि त्यांना सक्षम एकत्रित करण्याचे अधिकार देणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या

पानशेत धरणात ५८ टक्के तर वरसगाव

धरणात ५४ टक्के पाणीसाठा

५४ टक्के भरले आहे.

खडकवासला धरणाच्या

पाणलोट क्षेत्रात गेल्या

पावसाची नोंद झाली.

सध्या ५५.४४ दशलक्ष

२४ तासांत ९ मिलीमीटर

घनमीटर पाणीसाठा आहे.

हे धरण एकूण क्षमतेच्या

९९.१६ टक्के भरले आहे.

टेमघर धरणाच्या पाणलोट

क्षेत्रात गेल्या २४ तासांत

१०५ मिलीमीटर पावसाची

नोंद झाली.

आले. एक लाख रूपये

रोख, प्रमाणपत्र, रमृतीचिन्ह

असे या पुरस्काराचे स्वरूप

आहे. शेतीतल्या आपल्या

रवींद्र मेटकर यांना यापूर्वी

अनेक पुरस्कार मिळाले

करन

फायदेशीर कशी होईल,

यासाठी त्यांचे निरंतर

प्रयत्न सुरू असतात. त्यांचे

पोल्ट्रीफार्म विदर्भासह संपूर्ण

राज्यात नावारूपाला आला

आहे. आजमितीला त्यांच्या

पोल्ट्रीफार्ममध्ये दीड लाख

पक्षी असून त्यापैकी ४०

हजार पक्षांसाठी संपूर्ण

वातानुकूलित व स्वयंचलित

कक्ष त्यांनी तयार केला

आहे. एक प्रगतिशील

शेतकरी व शेती पूरक

मिळालेल्या पुरस्काराबद्दल

अभिनंदन होत असून

त्यांचे सर्व

उपक्रमांसाठी

तंत्रज्ञांचा

शेती

अभिनव

आहे.

उपयोग

शेतकऱ्यांना अनेक प्रयोग यशस्वी

येते. झाले आहे. त्यांचा मातोशी

विविध

शेतकरी रवींद्र मेटकर

यांना गौरव जगजीवन राम

अभिनव किसान पुरस्कार

Am{U Press Regis-

खातेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विधेयकात आली तरतूद करण्यात

विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील मोठ्या सहकारी संस्था अधिक पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने चालवण्याकडे सरकारचा डोळा आहे. तसे, या विधेयकाचे स्वरूप आणि फेडरल रचनेचा हवाला देत विरोधी पक्षही त्यावर गदारोळ करू शकतात. Press Registration of Periodicals Bill २०२२ हे देखील खूप महत्वाचे आहे कारण या विधेयकाच्या माध्यमातून

संस्थांच्या ठेवीदार आणि प्रथमच डिजिटल मीडियाला माध्यमांचा एक भाग म्हणून समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. १८६७ चा जुना कायदा बदलून नवा कायदा करण्यासाठी नवीन विधेयक आण-ले आहे. या विधेयकात नोंदणीसाठीही करण्यात आली आहे.

हरवले आहे

मी श्रीमती शशिकला चंद्रकांत गोडसे रु. नं. B-003 यमुना पोलीस सो. शास्त्रीनगर, डोंबिवली प. माझे मयत पती कै. चंद्रकांत यशवंत गोडसे यांचे नावे असलेले शेअर सर्टिफिकेट हरवले आहे. मिळाल्यास संपर्क साधावा. 9870334089

सार्वजनिक सूचना

नाझे क्लायंट श्री दीपक लक्ष्मण भोगल यांच्य वतीने नोटीस आहे की, CTS:-2311 आणि 2311/ द्वारे पार्किंग शेड असलेली नापीक जमीन घेतली आहे आणि ती ताब्यात आहे:- मोरे चाळ येथे 12 X 40 चौरस फट क्षेत्रफळ आहे. काजुपाडा बोरिवली (पूर्व) वरील विकास करारानुसार दिनांक ०२-०२-२०२१ रोजी कृ. मेघा जयवंत मोरे, जिने वरील उल्लेख केलेल्या जागेच्या सर्व वारसांकडून दिनांक:- २९/०१/२०२१ रोजी तिची मालर्के गिफ्ट डी.डदारे विकत घेतली आहे जर एखाँग व्यक्तीला किंवा संस्थेला यासाठी काही आक्षेप असेल तर कृपया या नोटिसच्या सात दिवसांच्य असल तर कृपया जा आत माझ्याशी संपर्क साधा. ॲड. हिरल जाधव

ॲड. मुंबई उच्च न्यायालय Mob:7977163267

शुद्धिपत्रक

दिनांक १९.०६.२०२२ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित जाहीर सचनेबाबत. सदर जाहीर वत्तपत्र सूचना मुळ वाटपपत्र हरविलेबाबत प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये मालमत्तेर क्षेत्रफळ ५७५ चौ.फु. सुपर बिल्टअप तत्सम ४६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र असे चुकीने नमुद करण्यात आले होते. कृपया सदर **क्षेत्रफळ** ५७५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र तत्सम ५३.४३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र असे वाचावे पुर्वीच्या जाहीर सूचनेतील सर्व मजकूर

श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय

जाहीर नोटीस

(सध्या रा. बोरीवली) नालासोपारा, ठाणे येथी

जायमर वरूपी रहिवासी यांनी हिंद विवाह कायद

1955 च्या 13 अन्वये घटस्फोटासाठी याचिक

दाखल केली आहे. 1225/2021, आणि प्रतिवार्द

(म्हणजे त्याची पत्नी) न्यायालयासमोर हज

अशाप्रकारे तम्हाला याद्वारे लक्ष न देणारा पक्ष म्हण

घोषित करण्यात आले आहे आणि जर तम्ह

नाननीय कौटंबिक न्यायालयासमोर 20 जलै 2022

रोजी न्यायालयात हजर राहण्यास अयशस्य

उरलात, तर याचिकाकर्त्याला तीन मुलांच्या एकमे

<u>शुद्धिपत्रक</u>

दिनांक ०६.०४.२०२१ रोजी मुंबई लक्षदीप

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक सूचने

मध्ये जुना फ्लॅट क्रमांक सी-०५, शेंअर

प्रमाणपत्र क्रमांक ४५ आणि विशिष्ट क्रमांक

२२१ ते २२५ ऐवजी जुना फ्लॅट क्रमांक सी-

१०, शेअर प्रमाणपत्र क्रमांक ५० आणि विशिष्ट

क्रमांक २४६ ते २५० चुकीचे लिहिले होते.

साती आणि वतीने

श्री गोरधनदास कपोल नगर, इमारत

क्रमांक १, सहकारी गृहनिर्माण संस्था लि.

सही/-

सचिव

ठिकाणः नालासोपारा तारीखः१७.०७.२०२२

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की.

माझे अशील श्रीमती सुनंदा संदेश गमरे या फ्लॅट क्र. ए,

३०१, ३रा मजला, ओम विजयदीप को

ऑप.हौ.सो.लि., चक्रेश्वर तलावाजवळ, उमराळे

नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्ह

गांच्याकडून श्री. दिनेश कृष्णा उंडाळे व श्री. संदेश

वेष्णु गमरे यांच्या दरम्यान झालेला दिनांक २०.०४.२००७

रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवला आहे. तसेच

पर्वीच्या मालकांचे अन्य दोन श्रेणी मुळ करारनामा सुद्धा

इरवले आहे. म्हणून त्यांनी नालासोपारा पोलीस ठाणे

येथे दिनांक १५.०७.२०२२ रोजी लापता नोंद क्र.१५४८

खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे दावेदार किंव

आक्षेपकर्ता यांच्याकडून फ्लॅटमधील अधिकार, हक्क

हेत किंवा दावाबाबत त्यांचे आक्षेप/दावा योग्य

दस्तावेजांच्या पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१५ दिवसांत मागवित आहेत. जर उपरोक्त कालावधीत

रावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅटची विक्री

दुकान क्र.११, फिलेसिया सोसायटी, तुळींज रोड

नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर-४०१२०९

मोबा.:९९८७३४०१६१/९८१९८४३९७

एच.एम. पांडे वकील, उच्च न्यायाल

करण्यास माझे अशील मुक्त असतील.

ठिकाण: नालासोपाग

दिनांक: १७.०७.२०२२

नोंद केली आहे.

कृपया याची नोंद घ्यावी.

सादर

(ॲड. हिरल जाधव)

ताब्यासह घटस्फोट मंजूर केला जाईल.

ाहण्यात अयशस्वी ठरला आहे.

ग्रद्धारे घोषित करण्यात येते की श्री. नामदेव शि

FARM HOUSE ALSO CAN BE CONVERTED IN RESORT. WATER TOUCH, NA & AGRICULTURAL LAND AT DODAMARG, SINDHUDURG, 20 KM TO MOPA AIRPORT, 35 KM TO CALANGUTE

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM MITOO DEVI TO MITTHU DEVI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM JIGNESHABEN RAJENDRABHAI SHAH / JIGNESHABEN TO JIGNA SHAH AS

I HAVE CHANGED MY NAME FROM **SHAH RAJENDRA BHA**I / RAJENDRABHAI / RAJESHBHAI BABULAL SHAH TO SHAH R<mark>ajeshkumar babubhai as</mark> Per

I HAVE CHANGED MY NAME FROM PATEL SONANI MAYUR TO MAYUR BHAGVANBHAI SONANI AS PER

FROM MASAKARA TANVI RAVINDRA MASAKARA TANVI TO TANVI RAVINDRA MASKARA AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM DINESH KASTURCHANDJI JAIN TO DINESH KASTURCHAND JAIN AS

I HAVE CHANGED MY NAME FROM **Kasturchand**ji **Jai**n to KASTURCHAND TEKCHAND JAIN AS

I HAVE CHANGED MY NAME FROM CHAMPABAI JAIN TO CHAMPA KASTURCHAND JAIN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MINA NALIN DHARIA TO MINI NALIN DHARIA AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

UDESHI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM PANWAR SURAJ SAROP TO

SHAIKH VAZIR TO VAZEER Mehboob shaikh as per DOCUMENT

फळबाग लागवडीचे शेतकऱ्यांचे अनुदान रखडले

डॉ. अनिल बोंडे प्रामुख्याने व्यावसायिक म्हणून त्यांनी

उपस्थित होते. उपरोक्त लौकिक मिळविला आहे.

देउञ्न सन्मानित करण्यात कौतुकचा वर्षाव होत आहे.

अमरावती, दि. १६ : शासनाच्या कृषी विभाग मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागामार्फत

काही अर्ज मागविले असता कित्येक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज कार्यालयात सादर केल हो-ते. त्यानुसार कृषी विभागाने त्यांना फळबाग अनुदान लागवडीसाठी त्यांचे अर्ज मंजूर झाले .आणि त्यानुसार कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीताफळाच्या झाडाची लागवड केली आहे. परंतु आज एक वर्ष झाले ते अनुदानापासून वंचित राहत आहे. शेतकरी हे तहसील मध्ये चक्रर मारून त्रस्त झाले आहे. जर रखडलेले अनुदान आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर, उपो-षणाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशा इशारा प्रफुल न.बारब्दे रा. कोकर्डा यांनी दिला आहे.

जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, डॉ. सोनाली परेश वनमाळी आणि डॉ. परेश दत्तात्रय वनमाळी राहणार फ्लॅट नं. १ मधुरम कॉ ऑप. हौ. सोसा. लि., साईनगर, नवघर वसई (प) ता. वसई जि पालघर ४०१२०२. आम्ही ह्या फ्लॅटचे २ रे धारक आहोत. ह्या फ्लॅटचे पारस एन्टरप्राईसेस (बिल्डर) आणि श्री. प्रशांत जे. पटेल (१ ले धारक) ह्यांच्या मधील झालेल्या व्यवहाराचे ऍग्रीमेंट हरवले आहे. त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट नं १५४४९-२०२२ दिनांक १५.०७.२०२२ रोजी तक्रार केली आहे. जर सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण दान, बक्षीस, बोजा, फरोक्त वा इतर हक्क असल्यास तो खालील दिलेल्या पत्त्यावर १४ दिवसाचे आंत कागदपत्रासहीत कळविण्यात यावे, अन्यथा तसा **होणताही बोजा हक्क नाही याची नोंद केली** जाईल दिनांक १७.०७.२०२२

डॉ. सोनाली परेश वनमाळी आणि डॉ. परेश दत्तात्रय वनमाळी (फ्लॅट धारक) फ्लॅट नं. १ मधुरम कॉ. ऑप. हौ. सोसा. लि., साईनगर, नवघर वसई (प), ता. वसई जि. पालघर ४०१२०२

PROPERTY SALE

या धरणात सध्या

४५.२१ दशलक्ष घनमीटर

पाणीसाठा असून धरण

४३.०५ टक्के भरले आहे.

पाणलोट क्षेत्रात गेल्या

पावसाची नोंद झाली.

या धरणात सध्या

२४ तासांत ८४ मिलीमीटर

१९६.५८ दशलक्ष घनमीटर

पाणीसाठा असून धरण

५४.१३ टक्के भरले आहे.

वरसगाव धरणाच्या

BEACH. CALL: 9881503386

I HAVE CHANGED MY NAME FROM GULAB SUTHAR TO GULAB SUTHAR AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MALLIKA MODI TO MALLIKA KAMLESH DEMBLA AS PER

DOCUMENT

DOCUMENT

DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME

DOCUMENT PER DOCUMENT

PER DOCUMENT

DOCUMENT

/ISHAL MAHESHKUMAR UDESHI TO VISHALKUMAR MAHESHKUMAR

SURAJ SAROPSINGH PANWAR AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM

जाहीर सूचना

ज्या कोणासह संबंधित आहे ते ामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>गॉडफ्रेय फिलिप्स इंडिया लिमिटे</mark>ड याचे नोंदणीकत कार्यालय: मॅक्रोपोलो बिल्डिंग, तळमजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भागधारकाचे	फोलिओ 	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	भाग
नाव	9h.	क्र.		सख्या
जगपाल क्रिशन नंदा	एन००२०३	१६४२	१०६५९४६ - १०६७०८५	११४०

खरेदी किंवा अन्य व्यवहार करू नये. बुज्जा नामा जिल्ला न्यक्तिस स्वर्ध भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी <mark>लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, २४७</mark> पार्क, सी- १०१, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ दूर क्रः ०२२ ४९१८६२७० येथे सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, तद्नंतर दावा

विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले ठिकाण: दिल्ली

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. ३११/के, तिसरा मजला. शिर्डी नगर बिल्डिंग नं. 'के को. ऑप. सहकारी सोसायटी लि., नवघर फाटक रोड, भाईंदर (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे हि श्री मोहन दत्तात्रेय पवार ह्याच्या नावे आहे. सदर सदनिकेचा दिनांक ३०/०५/१९९४ चा श्रीमती सुदेश कुमारी शर्मा व श्री रवी दत्त शर्मा आणि मे. विनायक कार्टिंग एजन्सी यांच्या मधील करारनामा गहाळ (हरवला) आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा ोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार हितसंबध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०११०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल. सही/

वकील केनेट आर. गऱ्या

address was registered with the Company/Depositories.

Waaree Technologies Limited

[CIN: L74110MH2013PLC244911]

602, Western Edge-I, off: Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066 Tel No. 022-22676700; Email: info@hktrade..com Website: www.hktrade.in

Notice of Extra Ordinary General Meeting

Members of the Waaree Technologies Limited (the Company) are hereby informed that Extra-ordinar General Meeting (EGM) which will be convened on Monday, August 08, 2022. The Company has, on Saturday, July 16, 2022 sent the Notice of EGM dated July 14, 2022, through permitted mode to all the

Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date. i.e., Friday, July 08, 2022 and whose email

The EGM will be held in pursuant to the provisions of Sections 100, 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 17 and 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), the guidelines prescribed by the Ministry of

Corporate Affairs for inter-alia conducting remote e-voting and Secretarial Standard 2 issued by the nstitute of Company Secretaries of India ("ICSI"), and any other applicable law, rules and regulations

including any statutory modification (s) or re-enactment(s) thereof for the time being in force) to seel

Remote e-voting period shall commence on Thursday, August 04, 2022 at 10:00 A.M. (IST) and

During this period, Members of the Company holding shares, in physical or dematerialised form, as

Members who cast their votes by remote e-voting may attend the EOGM but will not be entitled to

The Notice is also available on the Company's website at www.hktrade.in, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL viz. www.evotingindia.com.

Members are requested to note that once the vote is cast on a resolution, the Member shall not be

The results of E-Voting shall be declared within two working days from the conclusion of the EGM

and the same will be communicated to the stock exchange on which shares of the Company are

If you have any queries or issues regarding remote e-voting process from the CDSL e-voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738

and 022 23058542/43. Alternatively, Members may also write to Company Secretary & Compliance

Members are requested to quote their DP ID & Client ID / Folio No, as the case may be, in all

जाहिर अधिसचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड वॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन

प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये

एएमएस टेडिंग ॲण्ड इन्ट्रहेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता

आवश्यक तपशिल

प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता लिन, नानुभाई देसाई रोड, मुंबई-४००००४

५ सप्टेंबर, २००१

एएमएस ट्रेडिंग ॲण्ड इन्ट्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड

य५१४२०एमएच२००५पीटीसी१५६२९६

आदेश जाहीर: १५.०७.२०२२

नम्रता अमोल रंदेरी

लागू नाही

२०१९-२०२०/१२४९५

पत्ता: २१५, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट,

बे वर्लिक : https://ibbi.gov.in/home/downloads

गस्तविक पत्ताः लागू नाही

थे सूचना देण्यात येत आहे की, मे. एएमएस ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव

क्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने १५.०७.२०२२ रोजी दिला आहे आणि आदेशाच

. एएमएस ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, वाव क्र.१० मध्

मूद पत्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे २९.०७.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे

मार्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगा

ोंद क्र.१२ समोर सुचिवद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए (सदर नियम लागू नाही) मध्ये वर्गाचे

मिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक

कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

पत्ताः वीकेसी सेन्टर, ३१-ई, लक्ष्मी इंड. इस्टेट, न्यु लिंक रोड,

अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. ई-मेल:cirp.amstrading@gmail.com

य लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३.

-मेलः namrataranderi@gmail.com

ादेश स्विकती: १५.०७.२०२

कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन व सहकार मंत्रालयाकडे

correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or the Company

ne shall also be uploaded on the Company's website www.hktrade.ln and on the

ne approval of the members on the resolution as set out in the Notice of EGM.

end on Sunday, August 07, 2022 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive)

on Friday, July 29, 2022 ("Cut-off date") may cast their votes, electronically

mbers are requested to note the following in this regard:

cast their votes once again.

website of CDSL viz. www.evotingindia.com.

Officer of the Company, at info@hktrade.in.

Place: Mumba

Dated: July 16, 2022

कॉर्पोरेट ऋणकोचे नाव

कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख

गपना/नोंदणीकरण झाले आहे

मर्यादित दायित्व ओळख क्रमांक

ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको

कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक

कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व

कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी

वाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची

अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत

मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम

ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल

करिता बापरावयाचे पना व ई-मेल

दावा सादर करण्याची अंतिम तारीख

धनकोंचे वर्ग, काही असल्यास

वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकत प्रतिनिधी

म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे

नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)

अ) आवश्यक नमुना व

व) अधिकत प्रतिनिधींचे

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा-

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१

मंदाजित तारीख

क्रमांक

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

त्र टिप क्र.१७ मध्ये नमुद माहितीचे पालन करावे.

C. C. No. 4800099/SS/201 कॅनोपी फायनान्स लिमिटेड

ठेकाण: मुंबई

(TCI)

दिनांक: १६.०७.२०२२

0.W. No 14/2022 Date 24/06/2022

Proclamation Requiring the Appearance of a Person Accused [See Section 82]

The Superintendent/Commissioner o Police, Mumbai- 400104. Vhereas, complaint has been made before m that Mrs. Manju Ravindra Ray ha committed (or is suspected to have committed) the offence of Metropolitan Magistrate 48th Court, Andheri, Mumbai Punishable under Section 138 N.I. Act of the Indian Penal Code d it has been returned to a warrant of arres reupon issued that the said <u>Accused</u> canno be found and whereas it has been shown to m satisfaction that the said <u>Accused</u> has absconded (or is concealing himself to avoid the service of the said warrant). Proclamation is hereby made that the said Mrs. Manju Ravindra Ray of **Palghar** is required to appear at Metropolitan Magistrato 48th Court, Andheri, Mumbal before this Court (or before me) to enswer the said complaint on the 28 July day

Date this 20 day of June-2022. Registra Metropolitan Magistrate 48th Court Andhri, Mumba

Add.: Room No. 303, Jivdani Mahima Panchal Nagar,Tulinj Road, Valai Pada, Nalasopara East,Vasai, Palghar-401209.

WAAREE

Rushabh Doshi

TCI INDUSTRIES LIMITED CIN: 1.74999MH1969FLG339995

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai – 400 005.

Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tcl@mml.net.in | Website: www.tcill.in

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, कॉर्पोरेट आरेना, आरे पिरामल क्रॉस रोड. ३रा मजला. महिंदा गार्डन्सच्या मागे

मुंबई-४०००६२. संपर्कः ९८६७३०९१६९, वेबसाईटः www.canopyfinance.org,

ई-मेल:info@canopyfinance.org

या सूचनेद्वारे पुरकपत्र देण्यात येत आहे की, कॅनोपी फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची विशे

विसाधारण सभा (ईजीएम) सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी सायं.४.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)

इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता एमसी

प्तर्वसाधारण परिपत्रक क्र.१४ /२०२० दि.०८ मे २०२०. एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल

२०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि ०३/२०२२ दि.५ मे, २०२३

र्दजीएम सचनेचे परकपत्र ज्या सहस्यांचे र्द-मेल टेवीटार/डीपी/कंपनीचे आरटीए/कंपनीकरे नोंट आहेत त्यांना उपरोच

गरिपत्रकानुसार दिनांक १६ जुलै, २०२२ रोजी पाठविले आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी कंपनीच्य

-व्होटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या दिनांक २८ जून, २०२२ रोजीच्या एजीएम सूचनेचे टिप क्र.११

सूचनेसह पुरकपत्र कंपनीच्या www.canopyfinance.org वर अपलोड करण्यात आली आहे. नोटीस स्टॉव

एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवरून म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि www.cse-india.com

वर देखील पाहिली जाऊ शकते. ईजीएम सूचना सीडीएसएलच्या वेबसाइटवर (ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविध

आणि ई-व्होटिंग प्रणाली प्रदान करणारी एजन्सी) म्हणजेच www.evotingindia.com वर देखील प्रसारित

पुरकपत्र सूचना कृपया २ जुलै, २०२२ रोजी सदर वृत्तपत्रक प्रकाशित पुर्वीच्या एजीएम सूचनेसह संलग्न वाचावी

गणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपत्रक दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार होणार आहे. कंपनीने

५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे

व ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.००वा.भाप्रवे** एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य**

माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमच्या सूचनेसह ५७वे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/ २०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ०५ मे २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) चे नियम ४४ आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळद्वारे वितरीत १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी २०२१ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/२०२१/११ (यापुढे लागु परिपत्रके) नुसार दिनांक १६ जुलै, २०२२१ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. ५७वे वार्षिक अहवालांसह एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.tciil.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार एजीएमनिमित्त **बुधवार, ०३ ऑगस्ट, २०२२** ते बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, वेळवेळी सुधारितप्रमाणे आणि लिस्टिंग म्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मतदान करण्याची सुविधा देण्याची तरतुद करीत आहेत आणि ते <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, ०७ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा **(भाप्रवे)** प्रारंभ होईल आणि **मंगळवार, ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा**. (भाप्रवे) समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना EVEN: 120477 निवड करून विद्युत स्वरूपात मत देता येईल. तदनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

एजीएममध्ये विद्युत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये जे सदस्य उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगमार्फत ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा असे करण्यास रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचे अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. नेश्चित तारीख अर्थात ०३ ऑगस्ट. २०२२ रोजी कंपनीच्या पूर्णपणे भरणा केलेल्या समभाग भांडवलात त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान

नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद दिनांक अर्थात ०३ ऑगस्ट, २०२२ ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे आणि एजीएमच्या सूचनेनंतर भागधारणा घेतली आहे त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास ई-वोटिंगकरिता लॉगइन

तपशील प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या सूचना पाहाव्यात. वास्तविक भागधारणा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना investor@bigshareonline.com ई-मेलवर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तरतूद करून पाठवावी. तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा.

सदस्याद्वारे मत देण्याची प्रक्रिया व पद्धतीचे तपशील एजीएम सूचनेत समाविष्ट आहे. जर रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००–१०२०–९९० व १८००–२२ ४४ ३० किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी. सदस्यांनी कंपनीकडे <u>tci@mtnl.net.in</u> वरही ई–मेल पाठवावे.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अमित ए. चव्हाण

दिनांक : १६ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मयुख डिलट्रेड लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०१, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहौसोलि., दत्त मंदिर रोड, महावीर नगर, कांदिवली (प.),

		एकमेव				एकत्रित			
अ.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		३०.०६.२२	39.03.22	३०.०६.२१	39.03.22	३०.०६.२२	39.03.22	३१.०३.२२	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२५.१३	२१.५३	48.38	२१.५०	२७.७६	२१.६९	१५४.५२	
२	एकूण खर्च	9६.५२	48.90	२०.५०	942.9	98.6	५४.६३	942.02	
3	अपवादात्मक बाब व करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	८.६१	-33.88	३३.९२	२.२५	0.८८	- ३२.९४	૨.૪९	
8	अपवादात्मक वावनंतर करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	६.४६	-24.0८	૨५ .४४	৭.६७	٥.८८	- ३२.९४	१.८५	
ч	भरणा केलेले समभाग भांडवल	६४.००	६४.००	32.00	६४.००	६४.००	32.00	६४.००	
ξ.	उत्पन्न प्रतिभाग मूळ	0.90	-0.39	0.60	0.03	0.92	-0.49	0.03	
	सौमिकृत	0.90	-0.39	0.60	0.03	0.92	-0.49	0.03	

त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १५ जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मित तरुणकुमार ब्रम्हभट व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६५२०६००

ठिकाण: मुंबई दिनांक: १५.०७.२०२२

जाहीर सूचना माझे अशील **श्री. गणपती गंगाराम कुराडे** यांच्य

प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड दर्शवाबी.

दिनांक: १६.०७.२०२२

वतीने येथे सुचना देण्यात येत आहे की, मूळ प्राप्तकर्त्या **श्रीमती अख्तरी सय्यद खालि** यांच्या नावे म्हाडा मंडळ, मुंबई यांच्याकडून माझ्य अशिलाच्या मालकीची मालमत्ता अर्थात खोर्ल क्र.ए/०८, गोराई(२) देवगिरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क.२३३ रोड क्र.आरएससी-४०. बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ (यापुढे सदर सदर खोली) य जागेबाबत दिलेले मुळ वाटपपत्र व रक्कम जम hल्याची पावती माझे अशिलाकडून उपरोक्त सद**र** खोली/निवासस्थानाजवळ दिनांक २७.०१.२०२ रोजी हरविले/गहाळ झाले आहे आणि सापडले नाही. त्यांनी दिनांक २७.०१.२०२२ रोजी लापत तक्रार नोंद क्र.२८६/२२ अंतर्गत बोरिवली पोलीर ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव वारसाहक, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, उप-भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परवाना परिरक्षा, कायदेशीर हक किंवा इतर प्रकारे दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आजच्य तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याक कळवावे किंवा सदर दस्तावेज सापडल्यास खा**ल** दिलेल्या कार्यालय पत्त्यावर आणुन द्यावे. अन्यथ ते त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले

ॲड. महेश लालजी सिंग पत्ता: २२७/डी-०५, पुष्पांजली कोहौसोलि. रोड क्र.आरएससी-४०, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

नम्रता अमोल रंदेर

(अंतरिम ठराव प्राधिकारी)

सीआयएन: एल५१२१९एमएच१९८०पीएलसी३२९२२४ मुंबई, महाराष्ट्र–४०००६७. वेबसाईट:www.mayukh.co.in, ई–मेल:info@mayukh.co.in

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

_	(1.111.2111)							
			एक	मेव	एकत्रित			
अ.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२२	39.03.22	३०.०६.२१	३१.०३.२२	३०.०६.२२	३१.०३.२२	३१.०३.२२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२५.१३	२१.५३	48.38	२१.५०	२७.७६	२१.६९	१५४.५२
२	एकूण खर्च	१६.५२	48.90	२०.५०	942.9	98.6	५४.६३	942.02
3	अपवादात्मक बाब व करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	८.६१	-33.88	३३.९२	२.२५	0.८८	-32.98	२.४९
8	अपवादात्मक वावनंतर करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	६.४६	-24.06	२५.४४	৭.६७	٥.८८	- ३२.९४	٩.८५
ч	भरणा केलेले समभाग भांडवल	६४.००	६४.००	32.00	६४.००	६४.००	32.00	६४.००
ξ.	उत्पन्न प्रतिभाग मूळ	0.90	-0.39	0.60	0.03	0.92	-0.49	0.03
	सौमिकृत	0.90	-0.39	0.60	0.03	0.92	-0.49	0.03
0	निया नहीं (जिस्तिम ऑप्ट अन्य दिस्क्रोज्य विकासमेन्य) नेपालेशन २००५ च्या निया ३३ अन्यो प्रसंह एकाचीन्यार मान्य कामापाल अपनेती							

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली मयख डिलटेड लिमिटेडकरिता